

Ref: AL/SE/0112020/02 **Date**: 05/11/2020

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra- KurlaComplex, Bandra (East), Mumbai - 400051. Fax No. 2659 8237 / 38 Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, 2nd Floor, Dalal Street, Mumbai – 400 001 Fax No. 2272 3121/2037

Re.: - Arshiya Limited ("the Company") - NSE Scrip Name: ARSHIYA

BSE Scrip Code: 506074

Sub: Newspaper Advertisement for Board Meeting scheduled to be held on Wednesday, November 11, 2020

Dear Sir /Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement with respect to the Board Meeting scheduled to be held on Wednesday, November 11, 2020, published in following newspapers:

- 1. Active Times dated 05.11.2020
- 2. Mumbai Lakshadeep dated 05.11.2020

Kindly take the same on your record and acknowledge.

For ARSHIYA LIMITED

Ajay S Mittal

Chairman & Managing Director

DIN: 00226355

Read Daily Active Times

PANORAMA STUDIOS INTERNATIONAL LIMITED CIN: L74110MH1980PLC330008 Regd. office: 1003 & 1004, 10th Floor (West Side) Lotus Grandeur, era Desal Road Mumbal-400053 NOTICE

NOTICE

Pursuant to Regulation 47(1) (a) of the SEBI (Listing and Disclosures Requirement) Regulations, 2015 Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Wednesday, 11th November, 2020 at the Registred office at 1003 & 1004, 10th Floor (West Side) Lotus Grandeur, Veera Desai Road, Andheri West, Murnbai-40053 to consider and approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and half year ended 30th September, 2020 along with Limited Review Report.

For Panorama Studios International Limited Kumar Mangat Pathak Managing Director Din-00299630 Place: Mumbal Date: 03/11/2020

EMERALD LESURES LIMITED
(Formerly Known as APTE AMALGAMATIONS LIMITED)
Reg. Off:- Club Emerald Sports Complex,
Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal
Anand Hospital, Chembur, Mumbai - 400 071
CIN: L7490MH1948PLC006791
Websits: www.apteindia.com, Tel No.: +91 22 2526 5800
NOTICE

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 with the Bombey Slock Exchange, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12° November, 2020 at 11.30 a.m. at the registered office of the Company, inter alia, to consider and aprove the Un-Audited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2020.

The copy of the notice is also available on the website of the Company, www.apteIndia.com and also on the website of BSE Limited, www.bseIndia.com By the Order of the Board of Director's

By the Order of the Board of Director For Emerald Leisures Limited Place: Mumbai

Dated: November 04, 2020 mber 04, 2020 Rajesh M.Loya
Whole Time Director (DIN: 00252470)

Arshiya **ARSHIYA LIMITED**

CIN: L93000MH1981PLC024747

Reg off: 302 Ceejay House, Level 3, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road Worli, Mumbai - 400 018 T: +91 22 4230 5500/502 Fax: +91 22 4205555 Website: www.arshiyalimited.com Email: info@arshiyalimited.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 and 52 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 11th November, 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020 and other business matters.

The said Notice is also available on the website of the Company at www.arshiyalimited.com and on the Website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

For ARSHIYA LIMITED

Place: Mumbai Date: 04/11/2020

Ajay S. Mittal Chairman & Managing Director DIN: 00226355

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED CIN: L24239MH1991PLC062298

Regd. Off.: 83-E,Hensra| Prag|| Building, Off. Dr E Moses Road, Worll, Mumbal - 400018 Email :- shamrockfin@gmail.com | website - <u>www.shamrockindustrial.wordpress.com</u> Tel: 022-40778884 NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at 02:30 p.m., at the registered office of the Company inter-alia to consider and adopt Un-Audited Financial Results along with Limited Review thereon of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020 along with other agenda items

This information is available on the website of the Company at www.shamrockindustrial.wordpress.com as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com.

Kamlesh Khokhani (Managing Director)

CREATIVE PERIPHERALS AND DISTRIBUTION LIMITED

(Earlier known as Creative Peripherals and Distribution Private Limited)
CIN: L5239MH2004PLC148754

Regd. Oce: 3rd Floor, Plot No. 173AB, Kandivali Co. Op. Industrial Estate Limited, Charkop,
Kandivali West, Mumbai - 400 E-mail: cs@ecreativeindia.com | Website: www.ecreativeindia.com

NOTICE

Pursuant to Reg. 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Creative Peripherals and Distribution Limited is scheduled to be held on Wednesday, 11th November 2020 at 11:30 A.M. at the Registered Office of the Companyto consider and approve, inter-alia, the Un-audited Financial Results for the Quarter and Half-year ended at 30th September 2020.

The notice is also available on the website of the Companyat www.ecreativeindia.comand on the e notice is also available on the website of the companyor management basite of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

For and on behalf of

Creative Peripherals and Distribution Limited

Telas Doshi (Company Secretary & Compliance Officer)

Notice is hereby given that I, Mr. VINOD KALIYANJI YADAV, residing at, B- Wing, G/13, Gr. Floor, Vrindavan (Borivali) CHSL, Carter **PUBLIC NOTICE** Road No.1, Opp. Abhudaya Bank, Borivali-(East), Mumbai- 400 066, have severed off and

Notice is hereby given that Smt. Nayanaben Vinodchandra Vora, is the owner of Room No.13, First Floor of Mahavirdham "B" Co-op. Hsg. Soc Ltd., Modi Patel Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, and that she has lost Original Agreement dated 13/03/1977, executed between Shri Natvarial N. Thaker & Shri Shantilal D. Doshi, in respect of the said Room.

All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104. New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane 401 101 within 14 days from the date of notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim on the said Room, of which please take a note.

SUNIL B. GARODIA (Advocate - High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 05.11.2020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MR. HAJI MEHMOOD R. PITALWALA & 2) MRS. SUHANA HAJI MEHMOOD PITALWALA wish to purchase one Flat situated at Flat No. B-1, Gold Star Coop. Hsg. Society Ltd., Mukund Patil Lane, Behind Andheri Market, Andheri (West), Mumbai: 400058 from MRS. MALT DATTATRAY BERDE w/o DATTATRAY MAHADEV BERDE holding Share Certificate No. 030, distinctive No. 0066to 0070, if any person having any claim of any nature whatsoever in the said flat mentioned above by way of sell, exchange, lease, license, trust, lien easement, inheritance, possession ,attachment, lis-pendens, mortgage charge, gift or otherwise is hereby required to make the same known in writing with copies of all supporting documentary evidence to the undersigned office (or office of the society) within 14 days from the date of Publication.

Sd/- Advocate Smt. Pooja P. Gajjar. 701, Prakash Anand Bhuvan Turel Pakhadi Road, Opp. Jhanvi Hospital Malad (West), Mumbai: 400 064 Place: Mumbai. Date: 05/11/2020

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client Mr. ABDUI ABBAS CHAUGULE, residing at Flat No A-303, Sheetal CHS Ltd, Station Road Naya Nagar, Near Asmita Super Market Mira Road (East), Dist. Thane-401107, has disowned his daughter namely Ms. LAYBA ABDUL CHAUGULE because of he disobedience, misbehavior and as she has married with a person of disrepute agains the wishes of my client. She has damaged the reputation of my client in the eyes of his relatives and in the eyes of Society. My clien has disowned/debarred his said daughter from heir ship, succession and inheritance of his all properties by a Deed of Declaratio dated 9th September, 2020, for Disinheriting from properties (BE-DEKHAL) and lispossessed her from his house. That Ms LAYBA ABDUL CHAUGULE, her husband and children shall have no right, title, interes

Notice is hereby given by my client to th public at large to note the fact. My client shall not have any concern in any manner, with any acts, deeds, things and matters done by Ms. LAYBA ABDUL CHAUGULE or her husband please note

or claim in the properties of my client, in

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (East) Thane 401107 Date: 05/11/2020

PUBLIC NOTICE

Dr. Shubhada Shenai has recently purchased property from earlier owner Mrs. Leena Vivek Save and Mr. Vivek Vasant Save of Plot No.3-A, City Survey No. 82, Road No. 4, Pandurang Wadi, Goregaon (E), Mumbai-400063; who reported about loss of Original Agreemen for Sale (done in 1992) in the name of Mrs. Leena Vivek Save and Mr. Vivek Vasant Save, from more Original Vendors of said Property. If anyone is having any claims or objections of whatsoever nature etc. are requested to inform in writing to undersigned within 14 days. Claims attached with the documentary proofs or evidences will only be considered.

Rutuja R. Dhaygude Advocate, High Court, Mumbai. 1-613, Hanuman Nagar CHS Ltd., Irla Bridge, B/H Tata Compound, S.V. Road Andheri (W), Mumbai-400058.

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to the public that the land property all ownership rights and shares more particularly described in the schedule hereunder rly described in the schedule hereunde written is being transferred in my client name. This property is declared by collector, Kurla as a slum. My client is developing said property under SRA project and also private saleable building. ALL PERSONS having any claim in respec thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform for otherwise nowsover are requested to morn the same in writing to the undersigned having their office at 201, L-19, Swapnpoort, Sector 36, Kharghar, Navi Mumbai 410 210. Within 15 days from the date hereof failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have been waived and/or pandoned and the Title Certificate shall be issued SCHEDULE ABOVE REFERRED TO

land property all ownership rights and shares bearing Survey No.105 (1/1/2), City Survey No.231, 231(a), 234, 234(1to14), 235, 235(1to6), No.231, 231(a), 234, 234(11014), 235, 235(1105), 236, 236(1107), 1339, 1339(11010) area admeasuring about 2482.00 sq. mtrs, respectively, situated at Mauge kanjur Village, Tal – Kurla, Dist: Mumbai Sub-urban, within the limits of Mumbai Municipal Corporation, Mumbai, Registration Sub-District Kurla, District : Mumba Sub-Urban. Abhijeet Dhumal, Advocate

Off: 201, Swapnpoorti, Sector 36, Kharghar, Navi Date: 04/11/2020 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my client MR. JITENDRA GANESHLAL JOSHI having address at Flat No.C/701, 7th Floor, Golden Nest-1, Sonan Sangeet C.H.S. Ltd., C-New Bldg., Golden Nest-Phase-1, Off. Mira Bhayandar Road, Mira Road (East), Dist. Thane-401107, Village Goddev, area 54.27 Sq. Mtrs., Old Survey No.337,339 New Survey No. 18.23.

Survey No. 16,25.
My clients are legal heirs of deceased Ganeshlal Nathulal Joshi and Mrs. Gopiben Ganeshlal Joshi along with other legal heir's i.e.1. Smt. Asha /irendra Patel before marriage name Indira Saneshlal Joshi 2. Mr. Vinod Ganeshlal Joshi and Miss. Daksha Ganeshlal Joshi and my clients late ather and mother was owners of Flat No.C/701 i.e he above said flat.

My client's brother and sister executed Deed of release in favour of MR. JITENDRA GANESHLAL JOSHI bearing document Registration No.15104/2018 Registered before Joint Sub Registrar Office TNN-7. further say that MR JITENDRA GANESHLAL

JOSHI obtain Loan on the above said flat from PNB Bank, Branch Borivali (East), Mumbai and my clients brother and sister have No Objection and if anyone else having OBJECTION are hereby required to contact the undersigned at his Office at J/G-003 & 004, New Ambika Darshan CHS Ltd... lehind Mithalal Jain's Bungalow, Near Nev Solden Nest, Bhayandar (East) District Thane 401 105 within 7 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no daim

over the said flat/property. Sd/-Mr. Virendra Kumar Chaurasia Advocate & Notary Govt. of India Mobile No. 9322180462 / 9969308849

PUBLIC NOTICE

All the Public are informed that Mouje Village Shirgaon, Survey No.45, Hissa No.7, Plot No.2 B/. Wing, Flat No.003, Total Area 530sq.ft. Built Up. This propert is belong to and Registered on SHRI RAHUL SUSEN NAGWEKAR and SUSEN VITTHAL NAGWEKAR Mr. Susen Vitthal Nagwekar Died on 12th Jan 2019.

Adv. Prashant J. Tambe Cont. No.8830633029

VISION CORPORATION LIMITED

CIN: L24224MH1995PLC086135 Regd. Office: 2/A, 2nd Floor, Citi Mall, Link Road, Andheri (West), Mumbai: 400053 Tel No: +91-22-67255361, Email Id:info@visioncorpltd.com web: www.visioncorpltd.com **NOTICE**

Pursuant to regulation 33 of the SEBI Listing Regulation (LODR), notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020 at 12:00 P.M., at the registered office of the Company inter-alia to consider and take on record the unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020 and other business. For Vision Corporation Limited

(Mr. Ashok Kumar Mishra) Managing Director Place: Mumbai DIN - 00571792 Date: 04.11.2020

PUBLIC NOTICE My clients, SITARAM S. DAUNDKAR, SHOBHA RODE, KALPANA D. CHAUDHARY AND MAHENDRA S. DAUNDKAR are the legal heirs of LATE SHIVAJI B. DAUNDKAR who was the original owner of Flat No. 401, 4th Floor, POONAM CHS ITD. Kharegaon, Kalwa, Thane – (w) 400605. which he had purchased vide Agreement for sale dated: 7/5/1992 registered under SR.NO. TNN-1-3210/92. The agreement to sala dated: 7/5/1992 is lost / Misplaced and not traceable for which they have filed an FIR under property missing register No. 1582/2020 On 27/10/2020 at Airoli police station. of anyone finds the same or has any claims about the same then such erson/s. can contact me within 15 days

Adv. Sonali U. Mehendale. 101. Harmony, CHS Ltd.opp. KNS Bank, Court Naka, Thane (w) 400 601 Cell: 9820 82 3872

om issue of this notice.

MR. DEEPAK AMRUT DESAI have brought to our notice that MRS. PURNIMA DUSHYAN' NATHANI (Ex-Member) has lost the Origina Share Certificate bearing No.39 for 5 (five ordinary shares bearing distinctive Nos.191 to 195 of Tenement No.65-649, Mahavir Nagal Shiv Co-op. Housing Society Ltd. Bldg.No.57,58,65 & 66, MHB Colony, Mahavi Nagar, Kandivali (West), Mumbai- 400 06: issued in her name have been reported lost misplaced. He has made an application to the society for issuance of the duplicate Share Certificate. A Police Complaint vide their Letter bearing Ref.No.966-19 dated 16/4/2019 for the loss of the Share Certificate has been lodged by my client.

Any person having any objection, claim mand, etc. of whatsoever nature to the above may contact the society in writing with sufficier proof within 14 days from the publication of this notice, failing which, the society shall be free to issue a duplicate share certificate t

For MAHAVIR NAGAR SHIV CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Hon. Secretary Place: Mumbai.,Date: 04.11.2020

NOTICE

We, Sfs Allianz Pvt Ltd. authorized agency of HDFC Bank Auto Loan & Personal loa Division hereby notify that we have lost the ID Card NASEEM KHAN-200718686900018 Customers are hereby intimated not to make

any payments against the said ID card since they have been declared invalid for further use Place: Mumbai Date: 02.11.2020.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Ravinder Kaur Johal, agreed o purchase Flat No. 905, ninth floor of Bldg No. 1B known as "Nakshatra Greens" situated at Juchandra, Najgaon (East), Taluka - Vasai Dist. Palghar, from M/s J. S. B. Buildcon LLP by and under a registered Agreement for Sale dated 22/09/2014, later on the said Mrs. Ravinder Kaur Johal died intestate on 28/08/2015. The developers M/s J. S. B. Zavudzu15. The developers Mvs J. S. B. Buildcon LLP transferred the above flat in the name of Mr. Anuj Singh Johal, the only son of the deceased and Mr. Anuj Singh Johal paid the entire consideration payable to the levelopers and took possession of the above flat and he is in use, occupation and possession of the above flat and he is also member of the Nakshatra Greens "B" Co operative Housing Society Ltd. The husband of the deceased Mr. Makkhan Singh L. Joha also died on 21/02/2020 and now Mr. Anu Singh Johal is only survived next kin, lega heir and successor of Late Mrs. Ravinder Kaur Johal. Mr. Anuj Singh Johal has also decided to sell the said flat. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the above flat by the developers and the society of the building as well as for sale of the said flat by Mr. Anu Singh Johal, inform to undersigned within period of 15 days from the date of publication of this notices failing which the deal will be completed and thereafter no claims of objections will be considered.

Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane - 401107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public tha we, M/s. Dhirajiai Morarji, a duly we, M/s. Dhirajiai Morarji, a duly Registered Parinership Firm Registered No. Old B- 36050 under the Indian Partnership act, 1932, having our Present Office at Anand Building, Ground Flood 28/84, Kazi Syed Street, Mumbai 400 003, have Lost/ Misplaced the Original Deed of Retirement of Partnership and Reconstitution of Partnership be and Reconstitution of Partnership be do have Dated 01.06.1974. If any Person/s who finds it, is Requested to return the same to us at our above mentioned Address, it is hereby further informed to the General Public that in the said Deeds of Retirement of Partnership and Reconstitution of the of Partnership and Reconstitution of the Partnership both are Dated 01.06 1974, our Office Address was mentioned at 37-A, Sarang Street, Mumbai-400003 and in Deed of Retirement of Partnership Dated 01.06.1974 the Names of Retiring Destances Maribal and Residual Deed of Neurement of Parmership Dated 01.06.1974 the Names of Retiring Partners were Mentioned as 1.Rasiklal Uttamchand Ajmera, 2. Gunvant Uttamchand Ajmera, 3.Ramesh Uttamchand Ajmera, 3.Ramesh Uttamchand Ajmera and in Reconsitution of Parfnership Deed Dated 01.06.1974, the above Three partners were Joined to the Partnership in the Capacity of Kartas of 1. Rasiklal Uttamchand Ajmera H.u.f. and 3. Ramesh Uttamchand Ajmera H.u.f. and 3. Ramesh Uttamchand Ajmera H.u.f. and as on 01.06.1974 their Profit from the Partnership Business was at Rs. 50000, Rs. 40000 and Rs. 35000 Respectively. It is hereby further Informed to all Concerned that as per the latest Supplementary Partnership Deed dated 10.10.2019,in M/s. Dhirajial Morarji, there are at Present Three Continuing Partners Namely 1. Gunvant Uttamchand Ajmera, 2. Suniil Gunvant Ajmera and 3. Rohan Samir Ajmera.

For M/s. Dhirajlal morar

Gunvant Uttamchand Almer Suniil Gunvant Ajmer Rohan Samir Ajmer **Continuing Partners**

Public Notice

Notice is hereby given to the public at large that Late Mr Vishnumurti Maninath Bhatt was the owner of the Flat No 402 B Wing, 4th Floor Onkar Apartment Co-Op Housing Society, Pakhadi, Kharegaon, Kalwa, Thane being lying and situate at within the limits of Thane Municipal Corporation. After Late Mr. Vishnumurti Manjnath Bhatt, Smt. Krishna V. Bhatt and others as legal heirs had sold the property to my clients. The said owners affirm that they have not transferred, leased, the said property in any way and now my clients have instructed me to verify, investigate the title of the said property to the above owners. All persons having any claim, right, title, possession, inheritance, whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs to me on my below address within 7 days from the date hereof otherwise the investigation and said transaction shall be completed without any reference to such claim/s and the same if any shall be considered as waived.

Add: 301, B-Wing, Nooribaug Society, Makhmali Talav, Thane - 400601. Mobile: 9820160101



GOOD VALUE IRRIGATION LTD

CIN: L74999MH1993PLC074167 Regd Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbal -400020 NOTICE AND INFORMATION OF 26TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 26th Annual General Meeting of GOOD VALUE IRRIGATION NOTICE is hereogy given trust zer-induct aceneral investing of GOOD VALUE INHIGATION. LIMITED will be held on Monday, the 30th Day of November, 2020 at 11.30 A.M through Video Conference(VC)/ Other Audio Video Means(OAVM) in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 05,2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorus under Section 103 of the Companies Act, 2013.

Note: The Company had called its 26th Annual General Meeting on 28th September, 2020 wherein none of the Resolutions were approved by the Members with requisite majority Therefore, the Company is calling its 26° Annual General Meeting once again for the same

along with Notice convening the AGM will be sent only through email to all those membe e Email address are registered with the company/Registrar and Share Transfer Age (RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MC, rs and Circular No. SEBI/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued b SEBI. The Notice and the Annual Report will also be made available on the company: website atwww.gvilco.com and on the website of the Stock Exchange i.e BSE limited.

Manner of Casting Vote through e-voting:

The instruction for the attending the meeting through VC/OAVM and the manner of e-voting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting vote: through e-voting system shall be made available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members holding shares in the physical form or in dematerialized mode, who have not registered their email addresses either with the compar

The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Thursday 24th September, 2020 to Monday 28th September, 2020 (both days inclusive)

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEB (Listing Obligation and Disclosure Requiremen Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as o 23rd November, 2020, being cut-off date, to exercise their rights to vote on business to b transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companio Act, 2013 and rules thereof are as under:

The E-voting would be commencing on Friday, 27th November, 2020 at 09 A.M and will end on Sunday, 29th November, 2020 at 5.00 P.M. During which period the members may cast the

their vote on resolutions through e-voting, shall be eligible to vote during the AGM through voting facility will provide by CDSL. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to pdesk.evoting@cdslindia.com.

By order of the Board of Directors Good Value Irrigation Limited

Vishwajit Dahanuka

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM SATHEESH M TO M SATHEESH MENON AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED FROM NAME FROM ANSARI MANSOOR AHMAD TO I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGED MY NAME TO MOHAMMED MANSOOR ALAM ARAKI AS PER AFROJ SAMSHAD ALI SIDDIKI TO AMIN PATELAS PER DOCUMENTS DOCUMENTS.

I HAVE CHANGED FROM NAME ANSARI TO ANSARI ARSHAD ISRAR AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM RAZIYA SIRAJUDDIN SHAIKH TO razia khatoon sirajuddin as PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM AMIR AS TO AMIR SAYYAD ATAR AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHIAKH MOHAMMED YUSUF MOHAMMED ISTEFA TO MOHD

YUSUF MOHD ISTAFA HASAN AS PER DOCUMENTS LHAVE CHANGED MY NAME FROM SHARRIR HUSSAIN TO SHARRIR

HUSSAIN ASGARALI AS PER DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM AZARUDDIN, AZARUDDIN ABDUL KADAR SHAIKH TO MOHD RAFIK ABDUL KADAR SHAIKH AS PER

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA DHARAMSINGH RANA TO VANDANA MANMOHAN RAWAT AS

PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM OMKAR ARUN BARAHETE TO OMKAR ARUN BARAHATTE AS PER DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM SAMIM SHARIF SHAIKH TO SHAMIM SHARIF SHAIKH. AS PER DOCU-MENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM FAZLU SHAIKH TO FAJLU SABU SHAIKH AS PER DOCUMENTS

WE ANWAR MIYA KHAN (FATHER) AND SHAHNAZ NIKHAT ANWAR KHAN (MOTHER) HAVE CHANGE OUR MINOR SON'S NAME FROM NOAMAN AFEEF KHAN TO NOAMAN AFEEF ANWAR KHAN AS PER DOCU-

WE. AKHTAR SHAIKH (FATHER) & SHABANA AKHTAR SHAIKH (MOTHER) HAVE CHANGED OUR MI-SON'S NAME FROM MOHAMMED AZFAR TO AZFAR AKHTAR SHAIKH AS PER DOCU-MENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM UJJWAL NEERAJ JOSHI TO UJJWAL NEERAJ SHARMA AS PER DOCU-

CHANGE OF NAME

DOCUMENTS. FROM ARSHAD ISRAR AHMAD I HAVE CHANGED MY NAME FROM

KHETAN AS PER DOCUMENTS.

RAJESH KALWANI TO RAJESHSINGH RAVALASINGH LABANA AS PER DOCU-

MENTS. HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MUDDASIR / MOHAMMAD

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ARSHAD MOHMAD AHMAD TO MOHD ARSHAD MOHD AHMED KHAN AS PER DOCUMENTS.

AFTESAM MOHAMMAD AHAMED TO MOHD AETESHAM MOHD AHMED KHAN AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

MAHAFUZUL HASAN AS PER DOCU-MENTS. LHAVE CHANGED MY NAME FROM

VINAYA VIDYADHAR BAPAT AS PER DOCUMENTS. I MD SHADAB IRSHAD ALAM SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO SHADAB FORE NOTARY S. M. H. ZAIDI REG. NO

CHANGED MY NAME TO MANOJ GHISALAL JAIN AS PER DOCUMENTS

WE MR MANOJ GHISALAL JAIN AND I HAVE CHANGED MY NAME FROM MENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAHMAN MOHAMED

CHOUGLE AS PER DOCUMENTS I HARISH VISHRAMBHAI PARMAR HAVE CHANGED MY NAME TO HARISH VISHRAM PARMAR AS PER DOCU-MENTS

HAVE CHANGED MY NAME TO ARSHAD QUTBUDDIN KHAN AS PER **DOCUMENTS** I REHAMAT JAHAN ASGAR KHAN HAVE NAJMABEN HUSENBHAI KALVATAR TO

HAVE CHANGED MY NAME TO

MANOJKUMAR KHETAN TO MANOJ PER DOCUMENTS LAKHTARI BEGUM ABDUL REHMAN I HAVE CHANGE MY NAME TEJAS PATIL SAYYED HAVE CHANGED MY NAME TO

> DOCUMENTS I SOBHAN ALI MALLICK HAVE CHANGED MY NAME TO SUBHAN SUJAT MALIK AS PER DOCUMENTS

MANSOORI GULFAM JAMSHED AHMED MUDDASIR NASIR KHAN TO MOHD MUDASSIR KHAN AS PER MY DOCU-MENTS.

I HAVE CHANGE MY NAME FROM ZOHRA KHATOON SOHRAB ALI TO ZOHRA KHATOON SOHRAB ALI KHAN AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM VAISHALL SUDHAKAR KHARADE TO ASHWINI RAMESH CHAVAN AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM ABRAR MOHD ASLAM QURESHI TO ABRAR MOHD ASLAM SHAIKH AS PER DOCUMENT

I STATE THAT ANA FRANSQUINHA NICAELA FERNANDES AND ANN PE-TER MENEZES ARE THE NAMES OF ONE AND THE SAME PERSON AND THAT IS MYSELF VIDE AFFIDAVIT DATED 29TH OCTOBER SWORN BE-

I HAVE CHANGED MY NAME FROM GHISALAL JAIN MANOJ HAVE HUSANIDDIN SULTAN MANIYAR TO HUSNUDDIN SULTAN AHMED MANITAR AS PER DOCUMENTS

3640 MUMBAI."

NOOR BEGUM SULTAN MANIYAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ANAS MOHAMMED ZAKIR

LHAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ZAKIR ABDUL WAHID QURESHI TO MOHAMMAD ZAKIR ABDUL WAHID QURESHI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM

AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM

CHANGE OF NAME JAYITA NANDI JAISWAL TO JAYITA NANDI AS PER DOCUMENTS

AMEETA BIPIN BATRA AS PER DOCU- MANJIT SINGH TO MANJEET SINGH AS MENTS. KIRANKUMAR SHANTILAL WAGHELA

PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHAMMED ALI MOHAMMED ISMAIL TO TAMIR ALI BABLU MIA AS

PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM HEENA KAUSAR SHAIKH TO HEENA LHAVE CHANGE MY NAME FROM BABLU MIA AS PER DOCUMENT

> LHAVE CHANGED MY NAME FROM 2020 SALMAN AHMED HAIDER ALI CHAUDHARI TO SALMAN AHMED HAIDER ALI CHOUDHARY VIDE

20883) I HAVE CHANGED MY NAME FROM SHAINAZ ABDUL GAGOOR SHAIKH TO DOSHI KIRITKUMAR SHANTILAL TO SHAHNAZ ABDUL GAFOOR SHAIKH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL GHANI TO ABDUL GANI DOSHI PARAS KIRIT TO PARAS DOSHI GHOGHARI AS PER DOCUMENTS.

TIKAMDAS LAKHANI TO SHIFA ZAMIR RAIN AS PER DOCUMENTS. SAYED AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM HINA SHAIKH TO HEENA SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM

PRALHAD TANDEL AS PER DOCU-

UMME HABIBA ABDUL SALAM TO MRS SHEETAL MANOJ JAIN HAVE NOOR BEGUM SULTAN MANIYAR TO HABIBA ABDUL SALAM SHAIKH AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

> DIPESH MANSUKH SAKAT TO DIPESH MANSUKH SHAKHAT AS PER DOCU-I HAVE CHANGED MY NAME FROM MANSUKH SAKAT & MANSUKHBHAI

AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM JAYSHREEBEN MANSUKH SHAKHAT TO JAYSHREE MANSUKH SHAKHAT AS

SAKAT TO MANSUKH KALA SHAKHAT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVJI ASARFI MANDAL AS PER DOCUMENTS.

CHANGE OF NAME

PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAK MANJIT SINGH TO DEEPAK

TO KIRAN SHANTILAL WAGHELA AS MENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM PRAVIN N SARVAIYA TO PRAVIN

> I HAVE CHANGED MY NAME FROM AARTI RATHORE TO ARTI SANJAY SINGH RATHORE AS PER GAZETTE NO. M- 19181100, DATED- 19/03/

I HAVE CHANGED MY NAME FROM

KIRIT SHANTILAL DOSHI AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SHIFA ZAMEER SAYED & SHALINI NASRIN BANO TO NASARIN FARUK

I HAVE CHANGED MY NAME FROM FARHANA NAAZ ABDUL NASIR SUNITA ANAND TAMORE TO PRADNYA SHAIKH TO AASIYA BATOOL ABDUL NASIR SHAIKH AS PER GAZETTE NO.

> I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED HARIS MOHAMMED SADIQU SHAIKH TO MOHAMMED HARIS MOHAMMED SADIQUE SHAIKH

RAAHIL ALI SHAIKH AS PER DOCU-MENTS I HAVE CHANGED MY NAME FROM PREMSHILA VIMAL SINGH TO

MANSUKH KALABHAI SHAKHAT & I HAVE CHANGED MY NAME FROM CHANDRA PRABHHA (OLD) TO CHANDRAPRABHHA (NEW) AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY OLD NAME SARITA DATTATRAY SHETE TO NEW

I CATHERINE FRANCIS LOPES HAVE CHANGED MY NAME TO PERPETUA VINODKUMAR ASARFI MANDAL TO CATARINA FRANCIS LOPES AS PER MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (M-2048041) DATED 29/10/2020

CHANGE OF NAME GHASHIYA IFTAKHAR AHMED TO CHANGED MY NAME TO RAMESH

AMEETA HEMANT NADKARNI TO I HAVE CHANGED MY NAME FROM I ANJANA KUMARI DAVE HAVE CHANGED MY NAME TO ANJU MUKESH DAVE AS PER DOCUMENT

> DHANOPIA AS PER DOCUMENT LISHANTIREN RAMESH BERA HAVE CHANGED MY NAME TO SHANTABEN RAMESH BERA AS PER DOCUMENT

> LPOOJA HAVE CHANGED MY NAME

TO SHAKUN RAMESH CHANDRA

I SHANTIBEN RAMESHBHAI BERA HAVE CHANGED MY NAME TO SHANTABEN RAMESHBHAI BERA AS PER DOCUMENT

CHANGED MY NAME TO PANKAJ BABUBHAI RAVARIA AS PER DOCU-I BABU RAVARIYA HAVE CHANGED MY

NAME TO BABUBHAI RAVARIA AS PER

I PANKAJ BABU RAVARIYA HAVE

DOCUMENT I RAMILA BABU RAVARIYA HAVE CHANGED MY NAME TO RAMILABEN BABUBHAI RAVARIA AS PER DOCU-

CHANGED MY NAME TO RAMILABEN BABUBHAI RAVARIA AS PER DOCU-I HAVE CHANGE MY NAME FROM ABDUL MAJEED SHAIKH TO ABDUL

I RAMILA BABUBHAI RAVARIA HAVE

MAJID SHAIKH AS PER DOCUMENTS. I GUPTA KULDEEP HAVE CHANGED MY NAME TO KULDEEP KUMAR NANAGRAM GUPTA AS PER DOCU-MENT

KUMAR HAVE CHANGED MY NAME TO ABHISHEK ANSH KUMAR SINGH AS PER DOCUMENT

I SINGH ARHISHEK KUMAR ANSH

GULAM PATEL AS PER DOCUMENT. I KHAN MOHAMMED TAJ MASHKOOR HAVE CHANGED MY NAME TO TAJ

I TANVIKUMARI RAHUL SHAH HAVE CHANGED MY NAME TO TANVI RAHUL SHAH AS PER DOCUMENT

KHAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FORM MUKTAR KHAN MUSTAFA KHAN TO MUKHTAR MUSTAFA KHAN AS PER DOCUMENT

LALEFIYA HAS CHANGED MY NAME TO ALEFIYA SUWASRAWALA AS PER DOCUMENT

I SHABBIR SUWASRAWALA HAVE CHANGED MY NAME TO NAZARALI AS PER DOCUMENT

matters that were set out in its previous Notice. Dispatch of Annual Report: Members may note that the Annual Report of the company for the financial year 2019-2020

In case you have any query with regard to registration/updation of email address of Member may contact by sending an email to Purva Sharegistry (India) Private Limited (RTA) a support@purvashare.com.

vote electronically, The Company will provide the facility to its Members to exercise their vot by electronic means both through remote e-voting and voting at the AGM Those Members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cas

Directo DIN: 01463131 Sd/-PM.Rao Place: Mumbai Chairman & Managing Director Date: 04.11.2020 DIN: 00197973 Dhenu Buildcon Infra Limited Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058 CIN:L10100MH1909PLC000300

Tel.: 7977599535

Email: dhenubuildcon@gmail.com

Website: www.dhenubuildconinfra.com

PUBLIC NOTICE

broken all my relations of whatsoever nature with

my son Mr. SAGAR VINODKUMAR YADAV, any

person/s, dealing in any manner with him shall be doing so at his/her own risk, and none of us shall

be liable for any act, matter and deed of Mr. SAGARVINODKUMARYADAV.

Ventura Textiles Limited

Verdura 121, MIDAS, Sahar Plaza, J. B. Negar, Andheri (East), Mumbel - 400 059 CIN: L21081MH1970PLC014865; email id: mkt2@verhuralaxtiles.com

NOTICE

29 and 47 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations

2015 that meeting of the Board Of Directors

of the Company will be held on Saturday,

November 14th, 2020 at 4.00 p.m at the

registered office of the company, inter alia

to consider, to take on record and approv

the Unaudited Financial Results for the

quarter and Half year ended on 30th

September 2020. The information is also

available on the website of BSE Ltd.

(www.bseindia.com) and on the website or

the Company viz. www.venturatextiles.com.

For Ventura Textiles Limited

Mr. VINOD KALYANJI YADAV

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Board Meeting of M/s. Dhenu Buildcon Infra Limited is scheduled to be held on Wednesday, 11th November, 2020, at the registered office of the Company at Office No. 4, Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli Andheri (West), Mumbai- 400058 to consider approve and take on record the Un-audited Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2020 and any other matter with permission of the chair. The said notice is also available on the website of

Company at www.dhenubuildconinfra.com and also on the website of Stock Exchange at www.bseindia.com. For Dhenu Buildcon Infra Limited Date: 04.11.2020 Vikash Maharish Director & CFO Place: Mumbai

DIN: 07073642

ARIS INTERNATIONAL LIMITED (CIN: L29130MH1995PLC249667) tegister Office: 129, B Ansa Industrial Estate Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East) Mumbai - 400072. Maharashtra India

Pursuant to Regulation 29, 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Regulations, 2015, we wish to inform you that the Board Meeting of the Company will be held on Thursday, November 12, 2020 at the registered office of the Company at 3.00 p.m., nter alia, to consider and approve the

a) the Un-Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020 and

The said intimation is available on the Company's website at

Limited Review report thereon;

b) Any other items.

Place: Mumbal

Date: 04.11.2020

www.arisinternational.in and on the website of stock exchange www.bseindia.com. Jayanti Pradhar Managing Director DIN 08529039)

> I HAVE CHANGED MY NAME FROM I AFASANA ZAHID SIDDIQUI HAVE I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I RAMESH KUMAR YADAV HAVE DEEPIKA RAGHUNATH KUVALEKAR TO CHANGED MY NAME TO AFSANA DEEPIKA VISHWAS HATANKAR AS PER ZAHID SIDDIQUI AS PER DOCUMENTS MOHAMED AMIN PATEL HAVE I HAVE CHANGED MY NAME FROM

AFROZ SAMSHAD SIDDIQUE AS PER

TO TEJAS PRAKASH PATIL AS PER DOCUMENTS. LHAVE CHANGED MY NAME FROM

TO MANSOORI GULFAM JAMSHED AHMAD AS PER DOCUMENTS.

LHAVE CHANGED MY NAME FROM

MAHFUZUL HASAN ANSARI TO SUNITA MADHAVRAO DESHPANDE TO

MOHAMMAD IRSHAD SHAIKH AS PER **DOCUMENTS**

CHANGED OUR DAUGHTER'S NAME FROM MANOJ JAIN MISHIKA TO MISHIKA MANOJ JAIN AS PER DOCU-

I ARSHAD KHAN QUTBUDDIN KHAN ZAIBUNNISSA MOHAMED ISMAIL TO

CHANGED MY NAME TO REHAMATJAN NAJMA HUSENBHAI KALVATAR AS PER ASGAR KHAN AS PER DOCUMENTS

CHANGE OF NAME

I MOSINA MOHAMMED AMIN PATEL MOHSINA MOHAMMED AMIN PATEL AS

AKHTARI REHMAN SAYYED AS PER

QURESHI TO MOHD ANAS MOHAMMAD ABDUL RAHMAN CHOUGLE TO ABDUL ZAKIR QURESHI AS PER DOCUMENTS.

ZAIBUNNISA MOHAMMED ISMAIL KHAN

PER DOCUMENTS.

GHASHIYA SHADAB KHAN AS PER GA- LALBAHADUR YADAV AS PER DOCU-

MANJEET SINGH AS PER DOCU-

NARENDAS SARAVIAYA AS PER DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM BURHAN JUZER BHANPURAWALA TO BURHANUDDIN JUZERALI MAHARASHTRA GOVT. GAZETTE (M- BHANPURWALA AS PER DOCU-

AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM I TAUSHIF GULAMNABI YUSUF PATEL GANESH RAMDAS SHIRODKAR TO HAVE CHANGED MY NAME TO TOSIF

PREMSHILA VIMAL KUMAR SINGH AS PER DOCUMENTS

NAME MANSI KIRAN MANORE

K. R. Tiwari (Advocate)

प्रभावीपणे



राबवा: जिल्हाधिकारी सांगली, दि.४ : गणेशोत्सव

Mumbai

काळात कोरोनाचा प्रादुभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. आगामी काळात दिवाळीचा सण येत असून नागरिकांनी स्वतःहूनच मास्क वापरण्यास तसेच सोशल **डि**स्टिन्सिंग ठेवण्यास प्राधान्य द्यावे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता **बुकानदारां**नी स्वतःची सुरक्षा लक्षात घेता म ास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच खरेदीसाठी प्रवेश द्यावा. तसेच खरेढ़ी करताना नागरिकांनी सोशल **डि**स्टिन्संगचे पालन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन

उल्हासनगर परिवहन समिती ठप्प खर्च मात्र सुख !

जिल्हाधिकारी

डॉ. अभिजीत

चौधरी यांनी

उल्हासनगर दि ४ : महानगर पालिकेच्या अखत्यारी तील परिवहन सेवा अनेक वर्षां पासून रस्त्यावर धावतच नसली तरी समिती सभापती, सदस्य कार्यालयांचे मानधन व ईतर भत्ते यांच्यावर वारेमाप खर्च करतान दिसत आहे. परिणामी, एकिकडे मनपा तिजोरीवर खर्चाचा ताण वाढतोय तर दुसरीकडे सर्वसाम ान्य प्रवाशांचे हाल होत आहेत व पर्यायाने रहदारी नागरिक खोळंख्याने बेजार झाले

ही सेवा सुरू करण्यासाठी मनपाने अनेकढा निविदा निमंत्रित करूनही त्यास अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या परिवहन सेवा ठप्प पडली असली तरी देखील परिवहन समिती सभापती व सदस्य यांचे मानधन ,कार्यालयीन व ईतर भत्ते यावर नगरपालिका सातत्याने पैसे उधळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

आमदार आयलानींना सूचलेलं उशिराचे शहाणपण ...

विद्यमान आमदार आयलानी कमार यांनी शहरातील ठप्प पडलेल्या परिवहन सेवेकरीता चिंता व्यक्त केली आहे. याकरिता, वारोवार उल्हासनगर महापालिका प्रशासन यांना त्यांनी सेवा सुरू मागणी करण्यासाठी परंतु. केली आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात ही सेवा करण्याबाबत सुरू तारांकित उपस्थित केला आहे. तसेच, स्वतःच्या आम दार निधी व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून सेवा त्यांनी कार्यान्वित करण्याची इच्छा त्यांनी दर्शविलीय.

PRITISH NANDY TO

Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, at the registered office of the Company inter-alia, to consider, approve and take on record the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended September 30, 2020.

The Company has already closed its "Trading Window" under the Company's Insider Trading Code from October 1, 2020 and it will open after the end of 48 hours after the results are public from November 16, 2020. The same notice may be accessed on the company's website on www.pritishnandycom.com and also on Stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board For Pritish Nandy Communications Ltd Santosh Gharat November 4, 2020

Registered Office 87/86 Mittal Chambers Narhman Point Mumbel 40002
Phone: 42190000 Facc 42190033 Wobelto: www.prifehnandycom.com
Ernel: companysecretary@prifehrandycom.com
CIN 12210MH1989PL0474214

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल२९१३०एमएच१९९५पीएलसी२४९६६। नोंद.कार्यालय: १२९, बी अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अधेरी (पू.), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंटस) रेम्बलेशन्स २०१५ च्या नियम २९ ३३ व इतर लागू तरतुदी नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी ट.३.००वा कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. १. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता मर्यादित पुनर्विलोकः अहवालासह कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे.

. अन्य इतर बाबी माहिती कं पनीच्य www.arisinternational.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एरिस इंटरनेंशनल लिमिटेडकरित

जयंती प्रधा दिनांक: ४.९१.२०२० व्यवस्थापकीय संचालिक डीआयएन:०८५२९०३९

PIONEER INVESTCORP LIMITED (CIN L65990MH1984PLC031909)

Regd. off.:- 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400021. Tel. no. 022- 6618 6633 Fax no. 022 - 2204 9195 NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11th, 2020, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for second quarter and haif year ended 30th September, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.pinc.co.in and on the website of the BSE where the shares of the Company are listed at www.pisc.india.com.

FOR PIONEER INVESTCORP LIMITED AMIT CHANDRA COMPANY SECRETARY Place: Mumbai. Date: 4th November, 2020.

एव्हरग्रीन टेक्स्टाईल्स लिमिटेड **सीआयएन:ए**ल१७१२०एमएच१९८५पीएलसी०३७६५ **नोंद.कार्या.:** पोद्दार चेंबर्स, १०९, एस.ए. ब्रेल्व

रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, दर: १२२-२२६६४०७०. ई-मेल:rmb@podarenterprise.com, त्रेबसाईट:www.evergreentextiles.ir

मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४१ व नियम २९ नमार येथे मचना देण्यात येत आहे की, ३० **सप्टेंबर**, २०२० रोजी संपलेल्या तिमाह अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीर निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित गळवार, १० नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या

www.evergreentextiles.in वेबसाईटवर बीएसडे लिमिट डच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब् एव्हरग्रीन टेक्स्टाईल्स लिमिटेडकरित

सही/ राजेंद्र मनोहरसिंग बोल्य दिनांक: ०४.११.२०२० डीआयएन:०००८६३९

DYNACONS नोंदणीकृत कार्यालयः ७८, रतन ज्यात इंडास्ट्रियल इस्टेट, इस्ता लेन, विलेपालें (प), मुंबई-४०००५६. सीआयएन: एल७२२००एमएव१९९५पीएलसी०९३१३० वेबसाईट:www.dynacons.com

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ारिक प्रतिप्रित जोताकर राजक अरुपारिक प्रतिप्रित होता है। विकास येथे सूचना देण्यात येत आहे की, 30 सस्टेंबर, 2020 रोजी संग्लेस्या तिमाही व अर्धवानांत्रता कंगानीं अरुपारिकार वेथे सूचना देण्यात येत आहे की, 30 सस्टेंबर, 2020 रोजी संग्लेस्या तिमाही व अर्धवानांत्रता कंगानीं तरुपारंत्र विचार करूंगे याजस्ता, पृत्यात, 32 नोत्रहेंबर, 2020 रोजी कंगानीव कांग्रीट कार्यात्य, 2 सम्जता, र विग, नन्देक सेन्टर, सुभाव रोड, गरवार योक, विलेपाले (पुर्व), युंबई-४000५७ येथे कंपनीच्या संयालक मंडळावी सभा शुणार आह. उपरोक्त मंडळ समा समामी झाल्यानंतर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष एक्सचेंजेसकडे कंपनीद्वारे कळविले जाईल आर्कि तेवी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स अंग्र्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेट्स) रेप्युलेशन्स, २०१५ अन्यये कंपनीचे वेबसाईटर

सिध्द केले जाईल आणि त्याची घोषणा वृत्तपत्रात केली जाईल. डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडक्रित्

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

CIN: L24239MH1991PLC062298 Regd. Off.: 83-E,Hanaraj Pregil Bulkling, Off. Dr E Moses Roed, Worli, Mumbal - 400018 Email :- shamrockfin@gmail.com | website <u>-www.shamrockindustrial.wordpress.com</u> Tel: 022-407788 NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at 02:30 p.m., at the registered office of the Company inter-alia to consider and adopt Un-Audited Financial Results along with Limited Review thereon of the Company for the guarter and half yea ended 30th September, 2020 along with other agenda items.

This information is available on the website of the Company at <u>www.shamrockindustrial.wordpres</u> as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com.

For Sharnrock Industrial Company Ltd

Date: 04/11/2020 Place: Mumbal

Kamlesh Khokhani (Managing Director)

सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L80902MH2005PLC158161 **गेंटणीकरण क. :** १०१. १ ला मजला. चिराग आर्केंड. नगीस स्टोअर्सच्या मागे. ई. आर. रोड. ठाणे -४०० ६०१

वेबसाइट : www.siddharthacademy.com ई-मेल : info@siddharthacademy.in

संचालक मंडळाच्या सभेची सूचना

सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ च्या तरतटींअंतर्गत बादारे सचना देण्यात येत आहे की, अन्य बाबींबरोबरच, खालील विषयांवर विचारविनिमय करणे व चर्चा करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बुधवार, दि. ११.११.२०२० रोजी दु. ३.०० वाजता १०१, १ ला मजला, चिराग आर्केड नगींस स्टोअर्सच्या मागे, ई. आर. रोड, ढाणे –४०० ६०१ या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे : १. दि. ३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय

करणे, मंजूरी देणे व त्यांची पटनोंदणी करणे. २. रजिस्टार व टान्सफर एजंट (आरटीए) यांच्या बदलावर विचारविनिमय करणे व मंजूरी देणे

अध्यक्षांच्या परवानगीने येणारे अन्य विषय.

सेबी (अंतर्गत व्यापार प्रतिबंध), विनियमन, २०१५ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत कंपनीची प्रतिभूतीतील व्यवहाराची ट्रेडिं विन्डो कंपनीचे संचालक, अधिकारी व पदसिद्ध कर्मचाऱ्यांकरिता संहितेमध्ये विहित केल्यानुसार बंद होती ती निष्कर घोषित झाल्यानंतर ४८ तासांच्या समाप्तीपर्यंत बंद राहील.

संचालक मंडळाच्या सभेची सूचना कंपनीची वेबसाइट व बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड करिता

विनय भागवत ठिकाण : ठाणे (डीआयएन : ०००२६२४३) दिनांक : ०४.११.२०२०

क्रिएटिट्ह पेरिफेरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड

(पुर्वीची क्रिएटिव्ह पेरिफेरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन प्रायव्हेट लिमिटेड) संज्ञायन । प्रसारक अन्यक्र स्वास्त्रक कर्यान्य । प्राप्त स्वास्त्रक । प्राप्त स्वास्त्रक । प्राप्त स्वास्त्रक । प्राप्त स्वास्त्रक । स चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. दूर क्र.:९१-२२-५०६१२७००, ई-मेलःcs@ecreativeindia.com, वेबसाईट:www.ecreativeindia.com

सिक्युरिटीज ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्याकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात धेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत गर्यालयात बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची समा होणार आहे. वरील सदर माहितीचे परिपत्रक एनएसईच्या <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीच्या <u>www.ecreativeindia.co</u>i

जाहीन नोटीनर

ामाम सर्व लोकांस कळविण्यात येते की**, ओंकार अपार्टमेंट कॉ. हा सोसायटी लि.** मधीत

सदनिका क्र ४०२, चौथा मजला, बी <mark>विंग, क्षेत्र ५६० चौ. फुट, पाखाडी, खारेगांव, कळ</mark>व

ाणे, येथील मिळकत सदरचे मिळकतीचे मालक कै. श्री. विष्णुमुर्ती मंजनाथ भट हे होते. त्यांच्या

पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार श्रीमती कृष्णा वि. भट, कु. सुनिता वि. भट, श्र. चिन्मय वि. भट

हे सदर मिळकतीचे माळक असुन त्यांनी सदरची मिळकत माझे अशिळांना करारनामा क्र. टन्ब

७६७२/२०२० अन्वये कायम विकत दिली असुन माझे अशिलांना सदरच्या मिळकतीचे टायटल

तपासावयाचे असुन त्यांच्या सांगण्यावरुन सदरची नोटीस देत आहे. तरी वर नमुद मिळकर्त

नध्ये कोणीही व्यक्तीचा ⁄ संस्थेचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाहेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल

पोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध

असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन सात दिवसांच्या आंत मला खालील पत्त्यावर

गगदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही

हुदल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे

से समजुन माझे अशिल सदरचा व्यवहार पुर्ण करतील, याची नोंद घ्यावी. मुदतीनंतर आले

गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड

सीआयएन : L74999MH1993PLC074167

नोंदणीकृत कार्यालय : ३ रा मजला, औद्योगिक विमा इमारत, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

बाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालबाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०

१७/२०२० च २०/२०२० अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० च २०.०५.२०२० (एमसीए परिपत्रके) कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य लागू तस्तुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता र

विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या अनुपालनांतर्गत गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेडची २६ वी वार्षिक

सर्वेसाधारणसभा सोमवार, दि. ३०.११.२०२० रोजी स. ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत् आहे.

<mark>टीप :</mark> कंपनीने तिची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८.०९.२०२० रोजी आयोजित केली होती ज्यामध्ये

घ्ये विहित केलेल्या विषयांकरिता पुन्हा एकदा तिची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करीत आहे.

भासदांद्वारे कोणताही ठराव आवश्यक मताधिक्याने मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे, कंपनी तिच्यागत सूचनेम

सभासदांनी नोंद घ्यावी की, एमसीए परिपत्रके व सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/सीएफडी/सीएमडी१/सीआवआर/ पी/२०२०/७१, दि. १२.०५.२०२० यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व शेअर

. न्सफर एजंट (आरटीए) वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा

सर्व सभासदांना एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिताचाकंपनीचा वार्षिक

अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात येईल. सदर सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.gvilco.com

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहण्यासाठीचे निर्देश तसेच ई-मतदानाचे स्वरूप एजीएम

आवोजित करणाऱ्या सूचनेत विहेत आहे. वर विहित स्वरूपात आपले ई-मेत पत्ते वशस्वीरीत्वा नोंदवल्यानंतर ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातृन मत देण्याकरिताची लॉग इन अहंता सभासदांना ई-मेलद्वारे पुरविम्यात येईल.

जगदोपत्री स्वरूपातील वा डीमेटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेले सभासद, ज्यांनी आपल ई-मेल

पत्ते कंपनी/आरटीए वा त्यांच्या संबंधित डीपीकडे नोंदवलेले नाहीत अशा सभासदांकरिता विस्तृत निर्देश सूचनेत

कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफरबुक्स गुरुवार, दि. २४.०९.२०२० ते सोमवार, दि. २८.०९.२०२०२०

भासदांच्या ई-मेल पत्त्यांचे नोंदणीकरण/अद्ययावत करणे यासंदर्भात काही प्रश्न असल्यास पूर्वा शेअरजिस्ट्री

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तस्तुदी सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूर्च

अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ (१) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी दि.

कंपनीच्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर मत देण्याचा हक्क उपलब्ध करून देत आहे. कंपन्या कायदा

-मतदानाचा प्रारंभ शुक्रवार, दि. २७.११.२०२० रोजी स. ९.०० वाजता होईल व रविवार, दि. २९.११.२०२

रोजी सायं. ५.०० वाजता समाप्ती होईल. सदर कालावधीदरम्यान सभासद इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपली मते

कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे दोन्ही परोक्ष ई-मतदान व एजीएमच्या ठिकाणी मतदानाद्वारे

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व ई-मतदानाद्वारे ठरावावर मत न

देलेले सभासद एजीएममध्ये सीडीएसएलद्वारे उपलब्ध मतदान सुविधेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील.

www.evotingindia.com À`m help section वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs)

गुड व्हॅल्यू इसिगेशन लिमिटेडच्य

विश्वजीत डहाणुक

9883838

r e-voting manual बाचावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा.

(इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना support@purvashare.com येथे ई-मेल पाठवावा.

२३.११.२०२० निर्धारित अंतिम तारीख या दिवशी भागधारक असलेल्या आपल्या सभासदां-

२०१३ च्या तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत तपशील खालीलप्रमाणे आहे

ई-मतदानासंदर्भात तम्हाला काही शंका वा प्रश्न असल्यास तम्ही

त्रर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवरही उपलब्ध असेल

किएटिव्ह पेरिफेश्ल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन लिमिटेर सही /

सही /-

ॲंड. मोनाली गजानन शेटे

(वकील हाचकोर्ट)

तेजस दोशी

ठेकाण: मुंबई देनांक: ०४ नोव्हेंबर, २०२०

पत्ताः ३०१ ⁄ बी विंग, नुरीबाग सोसायटी,

म्खमली तलाव, ठाणे – ४००६०१.

मोः ९८२०१६०१०१

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: प्लॉट नं.ए-५/५ एमआवडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, ठाणे-४२१४०१ कॉपॉरेट कार्यालय: ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४००१३. फोन: ९१-२२-६२९१८१११

तीआवएन:एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५ ई-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in कार्य: प्लॉट क्र.ए-६/३, ए-५/४, एमआयडीर्स इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. फोनः(०२५२४) २२२२७१

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) स्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ (१)(अ सहवाचिता नियम २९(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाई व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात वित्तीय निष्कष् वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंगमार्फत <mark>बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी</mark>

आमची सूचना दिनांक ३० सप्टेंबर, २०२० पुढे सेर्ब आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्य रतुदीनुसार आणि कंपनीचे आतील व्यापाराच गंकेतांकनुसार पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळच नातेवाईक यांच्याकरिता कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ सप्टेंबर, २०२० गासून १३ नोव्हेंबर, २०२० पर्यंत बंद अर्थात दि. ११ २०२० रोजी होणाऱ्या मंडळ सभेत वित्तीर

उघडण्यात येईल. तदर सूचना कंपनीच्या www.lloydsengg.ir बिसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसइ ਰਿਸ਼ਿਟੇਫ (www.hseindia.com) ਰ ਸ਼ਜ਼ਸ਼ਤ लेमिटेड (www.connect2nse.com) वेबसाईटव

नेष्कर्ष घोषणेनंतर ४८ तास (अङ्गेचाळीस) नंतर

लॉडडस स्टिल्स इंडस्टीज

देनांक: ०४.११.२०२० सीएफओ व कंपनी सचिव

जाहीर सुचना

र्केसवाँना सूचना देण्यात येत आहे कि फ्लंट नंबर ८०२, ८वा मजला, ५८. ०६ चौरस मीटर चटई क्षेत्राचे मालक आहेत बिल्डिंग चे नाव शंकर स्मृती सीएचएसएल, मार्च् रोड, मालाड वेस्ट मुंबई - ४०००६४ . या नंतर "हे सवृनिका ग न . २१६ ते २२५, सह ज्यांचे प्रतिनिधित्व करणारे. भी पुरुषोत्तम रंगवाला चौच्या मजल्यावरील प्लॅट क्र. ४०२ र्विकासापूर्वी जुना फ्लॅट), त्या सद्निकेचे मूळ माल होते. तर पुरुषोत्तम रंगवाला यांचे २६/०४/२००२ रोजी निथन झाले. श्रीमती. प्रीतीदा पुरुषोत्तम रंगवाला, श्री. अजय पुरुषोत्तम रंगवाला आणि श्री. यतीन पुरुषोत्तम ावाला हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. तर दि. २४/०२/२०१६ (बीआरप्ल १-१७९१ -२०१६) रोजीची नोंदणीकृत कायम वैकल्पिक निवास न्या पर्सेटच्या (पर्सेट क्र.४०२, चौष्या मजल्या) पेवजी ीवा पुरुषोत्तम रंगवाला त्या सदनिकेचे मालक बनतात. ५/०९/२०१७ रोजी निधन झाले. श्री. अजय पुरुषोत्त वाला आणि श्री. यतीन परुषोत्तम रंगवाला यांना केवळ विशीर वारस म्हणून सो<mark>डले. यतीन पुरुषोत्तम रंगवार</mark> यांनी भी. अजय पुरुषोत्तम रंगवासा यांच्या बाजूने दिसेस निकेची दिनांक ०७/१०/२०२० (बीआरएल-८

५५४५-२०२०) रोजी नोंदणीकत रिलीज डीईड य यमातून त्यांचे रोअर्स जाहीर केले आहेत. माझा क्ला सर्वनिकेचा एकमेव मालक बनला आहे आणि आता त्य विनका आणि समभागांच्या शीर्षकानुसार शुल्क तयार स्टप्याद्वारे बँक / वित्तीय संस्थांकडून सांगितले गेलेले फ्लॅट मूद केलेले फ्लॅट किंवा त्यातील कोणत्याही भागावर विक्री भेट, भाडेपट्टी, वारसा, विनिमय, गहाणखत, शुस्क, हक्क विश्वास, ताबा, सलभता, संलग्नक किंवा अन्यथा कायदेशी

सांद्वारे दावा करणे किंवा अन्यथा हव्या त्या गोष्टीद्वारे द करणे असे सर्व लोक जयराम मिश्रा चाळ. गावंडेवी रोड. र्यालयावर अधोरेखित झालेल्यांपैकी काही असल्या आक्षेप नोंदवा - आजच्या तारखेपासून १४ दिवसांच्य आतमध्ये अपयश्री ठरल्यास असे म्हटले जाईल की रील मालमत्तेवर कोणताही द्यवा नाही.

दिनांक-०४/११/२०२०

अंहवोकेट एल.जे.मिश्र ठिकाण : मुंबई

हेर्नाक : ox.११.२०२०

पश्चिम रेल्वे वांद्रे (टर्मिनस) व भुज दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे



भुज (सुपर फास्ट एक्सप्रेस) ट्रेन क्र. प्रस्थान आगमन सेवेची तारीख भुज 09.88.2020 वांद्रे (ट.) ०८.५०वा. ०९४५५ पासून १७.४५वा. (दुसऱ्या दिवशी) (दररोज) 05.88.2020 वांद्रे (ट.) भुज ०९४५६ ११.२५वा. पासून २०.१५वा. (दुसऱ्या दिवशी) (दररोज)

विरामस्थान: बोरिवली, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, अंकलेश्वर जंक्शन, भरूच जंक्शन, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन, अहमदाबाद जंक्शन. विरामगाम जंक्शन, ध्रनगद्रा, समाखीयाली व गांधीधाम स्थानके दोन्ही बाजुने

संरचना: एसी प्रथम वर्ग, एसी-२ टीअर, एसी-३ टीअर, स्लिपर क्लास व सर्वसाधारण दितीय वर्ग आसन कोचेस

ट्रेन क्र.०९४५५/५६ चे आरक्षण नामांकित पीआरएस काऊन्टर्स आणि आयआरसीटीसी वेबसाईटवर ०६.११.२०२० पासून सुरू होईल. ही ट्रेन पुर्णपणे आरक्षित



भेट द्या 💟 twitter.com/WesternRly सर्व आरक्षित तिकीटांकरिता कृपया ओळख पुरावा सोबत आणावे.

भेट द्या 🚮 facebook.com/WesternRly

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, आमचे अशील श्री. थोबीस चकोरिया (मयत जोसेफ चकोरिया रा.ए/१०१, देव अमृत, भक्ती रेसिडेन्सी,शनी मंदिर जवळ,नालासोपारा (प),ता.वसई, जि.पालघर हे मयत जोसेफ चकोरिया यांची जंगम मालमत्ता व सदनिका क्र. बी/१०२ क्षेत्रफळ ३९.५९ चौ.मी. विंग 'बी',इमारत क २,अगरवाल क्रिश गार्डन को.ऑप.हौ.सो.लि सर्वे क्र. १२६, मौजे निळेमोरे, नालासोपार (प), ता.वसई, जि.पालघर, ४०१२०३ यावर हक्क प्रस्थापित करू इच्छितात. मयत जोसेफ चकोरिया हे मृत्युपत्र न करता दिनांक १९.०७.२० रोजी मरण पावले. मयत यांचे आमचे अशील यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही वारस अस्तित्वात नसल्यामुळे, आमचे अशील हे मयत यांच्या वर उल्लेख केलेल्या मालमत्तेवः योग्य त्या कायदेशीर प्रक्रिये चा अवलंब करून स्वतःचे हक्क प्रस्थापित करू इच्छितात.सदर कायदेशीर प्रक्रियेची सुरवात करण्यास कोणत्याही व्यक्तीची, वारसाची हरकत अथवा मयत जोसेफ चकोरिया यांच्याशी हक्क किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह हरकत खालील पत्यावर व्यक्तीश कळवावी. जर मदती मध्ये कणाचीही हरकत नसल्यास आमचे अशिलाना स्वतःचे हक्क प्रस्थापित करण्यास कायदेशीर प्रक्रिये ची सुरवात करण्यास कोणताही अडथळा असणार नाही असे गृहीत धरण्यात येईल. आणि

> वकील- कविता तोटकेकर श्रीप्रस्था, नालासोपारा (प.)ता.वसई, जि.पालघर, ४०१२०३

मोबा.क्र. -९०२९७७१५६२

डॉ. शभदा शेनाई यांनी नकतेच प्लॉट क्र.३ए शहर सर्व्हेक्षण क्र.८२, रोड क्र.४, पांडुरंगवाडी गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ ही जागा पुर्वीचे मालक श्रीमती लीना विवेक सावे व थ्री. विवेक वसंत सावे यांच्याकडून खरेदी केली होती आणि त्यांच्याकडून सदर मालमत्तेचे मुळ विक्रेत्यांकडील श्रीमती लीना विवेक सावे श्री. विवेक वसंत सावे यांच्या नावे असले मुळ विक्री करारनामा (१९९२ मध्ये झालेले हरवल्याचे कळविले आहे. जर कोणासह कोणत्याही स्वरुपाचा दावा किंवा आक्षे असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे १४ दिवसांत कळवावे कागदोपत्री पराव्यांसह जोडलेले दावा वेचारात घेतले जातील.

रुतुजा आर. धायगुर ब्रिज, टाटा कंपाऊंडच्या मागे, एस.व्ही रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८

This is to inform public at Large that Late Mr. Arun Jalindai Bansode, was & Smt. Suman Arun Bansode is Joint residing owner member of residential premises being Flat No. 204, area 660 Sq.Ft. (61.31 Sq.Mtrs.) on 2nd Floor, of Building premises E Wing, Namely Mantri Laxcon Complex D & E Wing Co-op-Hsg. Soc. Ltd., Situated or Survey No. Old 101/1/2 New 39/1/2 Hissa No. 1, Next to MSEB Office Village Gauri Pada, Kalyan (West Dist. Thane. (hereinafter referred to as said premises). Late Mr. Arun Jalindar Bansode was died on dt 02/06/2012 that after death of Mr Arun Jalindar Bansode, Smt Suman Arun Bansode the joint owner and also nominee of late Mr. Arun Jalindar Bansode became the rightful owner member of the said premises after submitting omination documents and fulfillment of her necessary compliance with the concerned society. At present the share certificate no. 28 Distinctive No. 271 to 280 (10 Shares of Rs. 50/-Each) in respect of said premises stands in her name. Now she has decided to sale the said premises and transfer her ownership membership rights thereof to and in favor of suitable purchaser. If any person/ Trust/ Financial Institution having any objection to her such action of Sale & Transfer of the said premises should inform in writing within 15 days from the publication of this notice at the below

Sd/-Advocate Hemat Jangam Mumbai - 400080

DUCON

ड्युकॉन इन्फ्राटेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन: एल७२९००एमएच२००९पीएलसी१९१४१२ नोंद.कार्यालय: ड्युकॉन हाऊस, ए/४, एमआयडीसी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र.१,

ठाणे (प)-४००६०४, दूर.:०२२-४११२२९१४, वेबसाईट:www.duconinfra.co.in

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरपेट्स) रेखुलेशन्स २०५५ च्या नियम २५ सहवाबिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ण तसेच मंडळाद्वारे इच्छित अन्य प्रकृत्णे विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरिता पनीच्या नोंदणीकृत कार्यालय: ड्यूकॉन हाऊस, ए/४, एमआयडीसी वागळे इंडस्टियल इस्टेट, रोड क्र.१, ठाणे (प) 00६०४ येथे गुरुवार, १२ नोस्टेंबर, २०२० राजी कंपनीच्या संचालक मंडळवी सभा होणार आहे. परोक्त सभा समाप्तीनंतर अलेखापरिक्तित वित्तीय निष्कर्ष कंपनीद्वार एक्सचेंजेसकडे कळविले जाईल आणि सेर्ब

(लिस्टिंग ऑक्लिशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ अंतर्गत आवश्यकरोनुसार वृत्तपत्रार घोषित केले जाईल व कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल.

दर्शित पारीर

कंपनी सचिव

PIPL PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED



Registered Office: 340, Laxmi plaza, laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai (MH)- 400053 CIN: 124100MH1983PI C126481 Email id: pdpl mumbai@pdindia.com

Website: www.pdindia.com Tel No.: 022-61725900

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors is scheduled to be held on Tuesday, the 10th day of November, 2020, through Video conferencing inter-alia, to consider the unaudited (provisional) financial results of the Company for the second quarter of the financial year 2020-21 ended on 30th September, 2020 and other items as per agenda of the meeting. For the purpose of companies Act, 2013 and Rules made thereunder, the venue shall be Shree Ganesh Chambers, Navlakha Crossing, A. B. Road, Indore (M.P.) 452001

This intimation is also available on the website of the company www.pdindia.com and the website of the Stock Exchanges viz BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

For Parenteral Drugs (India) Limited

Place: Indore Date: 04.11.2020 Vinod Kumar Gupta **Managing Director** DIN: 00039145

Keva एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : देवकरण मॅन्शन, ३६, मंगलदास रोड, मुंबई – ४०० ००२ कोपोरेटकार्यालय: लाल बहादूर शास्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८० सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३ द्र.: +९१-२२-२१६४९१६३; फॅक्स: +९१-२२-२१६४९१६१ वेबसाईट: www.keva.co.in; ई-मेल: investors@keva.co.in

बोर्ड मिटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९, ३३ व ४७ नुसार खालील विषय विचारात घेण्याकरिता एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा बुधवार, दि. ११ नोव्हेंबर, २०२० रोजी होणार आहे:

१) ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्घा वर्षाकरिता कंपनीचे अलेखापरीक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष, जे वैधानिक लेखापुरीक्षकाद्वारे मर्यादित् पुनर्वीलोकनावर अवलंबून आहे ते विचारात घेणे, मान्य देणे व नोंदपठावर घेणे

२) वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी कंपनीचे भागधारकांना समभागावर अंतरिम लाभांशा जाहीर करण्याच्या प्रस्तावावर विचार करणे.

एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक: ४ नोव्हेंबर, २०२०

सही/ दिप्ती चंद्रात्रे कंपनी सचिव

Arshiya

अर्शिया लिमिटेड

सीन : एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७ नोंदणीकृत कार्यालय: ३०२ सीजय हौस, लेवेल ३, शिव सागर इस्टेट, एफ-ब्लॉक, डॉ.अन्नी बेसन्ट रोड, पन्नरळी, मुंबई - ४०० ०१८. ब्र्:+९१ २२ ४२३० ५५०० / ५०२; फॅक्स: +९१ २२ ४२३०५५५५ वेबसाईट: www.arshiyalimited.com ई-मेल: info@arshiyalimited.com

नोटीस

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ आणि ५२ सहवाचिता नियम ४७ नसार कंपनीच्या वैधानिक परिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल यासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या वर्षाचा तिमाही व अर्ध्या वर्षाकरिता कंपनिचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे. सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.arshiyalimited.com

वेबसाईटवर आणि कंपनीची प्रतिभूती जेथे सुचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही/-

स्थळ : मुंबई दिनांक : ०४/११/२०२०

दिनांक: ०४.११.२०२०

ठिकाण: मुंबई

अजय एस मित्तल .अध्यक्ष व त्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२२६३५५

साश्वत टेक्नोकॅटस् लिमिटेड

सीआयएन एल २४२२०एमएच १९७५पीएलसी० १८६८२ **नोंदणीकृत कार्यालयः** कार्यालय क्र. १४, १ला मजला, प्लबंर हाफस, ५५७, जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई–४००००२. दूर.: २२०१६०२१/२२०१६०३१, ई–मेल: sashwat.technocrats@gmail.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेण्याकरिता बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलाकरिता कृपया www.bseindia.com ला भेट द्या.

> साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेडकरिता सही / अक्षर जगदीश पटेल कंपनी राचिव व सक्षम अधिकारी

रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड सीआयएन : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुरघ्वनीः०२२-२३०२४४००, फॅक्सः९१-२२-२३०२४५५०, वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३० सप्टे., २०	३० सप्टे., २०	३० सप्टे., १९
	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न		-	-
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(४১.६)	(५.२४)	(२.८१)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(२७९.२५)	(२८०.६५)	(२.८१)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(२७९.२५)	(२८०.६५)	(२.८१)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२७९.२५)	(२८०.६५)	(9.८१)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	१०००.००	१०००.००	१०००.००
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित			
ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	(१३१७.५०)		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	(२.७९)	(२.८१)	(80.0)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, त्रैमासिक वित्तीर निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

दिनांक २३ डिसेंबर, २०९९ रोजीच्या आदेशानुसार सेबीच्या न्यायिक अधिकारी यांनी कंपनी ज्यावेळी माजी प्रवर्तकांच्या नियंत्रणात होती त्यावेळी वित्तीय वर्ष २००३-०४ दरम्यान सेबी रेप्युलेशन्सचे काही विशिष्ट तरतदींचे उद्घंघन केल्याकरिता रु.२५३.७३ लाखांचा दंड आकारल्या प्रकरणी कारणे दाखव सूचना दिनांक १५ डिसेंबर, २००९ रोजी दिली होती. कंपनीने या प्रकरणी सदर आदेश बदलण्याकरिता प्रतिभूती अपिलीय न्यायाधिकरण यांच्याकडे याचिका दाखल केली होती, जी आता २५ नोव्हेंबर, २०२० पर्यंत प्रलंबित केलेली आहे. सेबीच्या वसुली अधिकाऱ्यांनी दिनांक ८ सप्टेंबर, २०२० रोजी रु.२१.६८ लाखांच्या व्याजासह रु.२५३.७३ लाखांचे दंड वसुलीची मागणी सूचना वितरीत केली आहे.

वरील बाब लक्षात घेता कंपनीने चालु तिमाहीदरम्यान रू.२७५.४१ लाखांची तरतूद केली आहे आणि ते वरील अहवालात अपवादात्मक बाब म्हणून

मंडळाच्या वतीने व करिता रोझलॅंब्स फायनान्स लिमिटेडकरिता

सही/

निलेश रावत व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०६७०५१४(

ठेकाण: मुंबई दिनांक: ०३ नोव्हेंबर. २०२०

कोणत्याही हरकतीची दखल घेतली जाणा नाही. बी /२०१,पूनम एम्पायर को.ऑप.हौ.सो लि

कायदेशीर प्रक्रिया पर्ण झालेवर आमचे अशील

यांचे कायमस्वरूपी हक्क प्रस्थापित होतील

ह्याची नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल्य

जाहीर सूचना

वकील, उच्च न्यायालय, मुंबई १-६१३, हनुमान नगर कोहौसोलि., इरला

PUBLIC NOTICE

mentioned address.

Shiv Mandir, Plot No. 116/117 Ambedkar Road, Mulund (W)

Place:Mumbai, Dtd:04/11/202